



एम एस एम ई – टेकनॉलॉजी सेंटर
इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद
(भारत सरकारची संस्था - सुक्ष्म, लघु एवं मध्यम मंत्रालय)



मोफत निवासी कोर्स

प्रवेश सूचना

मोफत निवासी कोर्स

नॅशनल एससी एसटी हब व इंडो जर्मन टूल रूम (आय.जी.टी.आर) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एससी एसटी युवक/युवती जे उद्योजक होऊ इच्छितात किंवा उद्योजक आहेत यांच्यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण (Capacity Building Training) कार्यक्रम खाली दर्शविलेल्या अभ्यासक्रमासमोर नमुद पात्रताधारक व शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

अ. क्र.	प्रशिक्षणाचे (कोर्सचे) नाव	कालावधी (तास)	प्रवेश क्षमता	शैक्षणिक पात्रता
१	हॅन्ड हेल्ड प्रोडक्ट्स (मोबाइल रिपेरिंग)	४६०	२५	१२ वी पास / आय टी आय पास / डिप्लोमा पास / बी ई / बी टेक पास कोणतीही शाखा
२	ऑडिओ व्हिडिओ (टीव्ही रिपेरिंग)	४६०	२५	
३	सर्टीफिकेट कोर्स इन सीएनसी मिलींग	७८०	२५	१० वी पास
४	सर्टीफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निंग	७८०	२५	
५	मास्टर सर्टीफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स	७८०	२५	डिप्लोमा / डिग्री (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन) पास
६	सोलार पीव्ही इस्टॉलर (सूर्यमित्र)	३००	२५	१० वी पास / आय टी आय पास / डिप्लोमा पास (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / सिव्हिल / फिटर / वेल्डर)
७	मास्टर सर्टीफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड टूल इंजिनियरिंग	७८०	२५	डिप्लोमा / डिग्री (मेकॅनिकल / प्रॉडक्शन) पास
८	मास्टर सर्टीफिकेट कोर्स इन सीएनसी टेक्नोलॉजी	७८०	२५	
९	मास्टर सर्टीफिकेट कोर्स इन टूल डिजाइन	७८०	२५	

- सदर प्रशिक्षण हे पूर्णपणे निशुल्क व निवासी आहे.
- इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व त्या अनुषंगिक कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह २३/१२/२०१९ पर्यंत स्पीड पोस्टने अथवा साध्या पोस्टने किंवा प्रत्यक्ष, खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज www.igtr-aur.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- अपूर्ण असलेले तसेच मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर उमेदवाराला प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण सोडुन जाता येणार नाही. प्राप्त अर्जांमधून निकषाच्या आधारे अर्जांची छाननी करून निवडक उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येईल.
- संबंधित उमेदवाराने निवड कार्यक्रमस्थळी लेखीपरीक्षेसाठी आपल्या ओळखपत्रासह (आधारकार्ड) स्वखर्चाने उपस्थित राहावे.
- प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- निवड झालेल्या उमेदवारांनी पडताळणीसाठी मुळ कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहिल.
- सर्व प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात, प्रशिक्षण सुरु होण्याची तारीख, प्रशिक्षणाचा कालावधी, प्रवेश क्षमता, शैक्षणिक पात्रता इ. बाबतचे सर्व हक्क / अधिकार संस्थेकडे राखीव असतील.
- सदर प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.



अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :

१) विहित नमुन्यातील व पासपोर्ट फोटो सहित अर्ज २) शाळा सोडल्याचा दाखला ३) दहावी / बारावी / आय टी आय / डिप्लोमा / डिग्री चे गुणपत्रक व प्रमाणपत्र (प्रशिक्षणाच्या पात्रतेप्रमाणे) ४) जातीचे प्रमाणपत्र ५) पासपोर्ट साईज ४ कलर फोटो ६) आधार कार्ड

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत: २३/१२/२०१९, पात्रता प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया : २७/१२/२०१९,

प्रशिक्षण सुरु होण्याचा दिनांक : ३०/१२/२०१९

अर्ज सादर करण्याचा पत्ता: (पाकिटावर नॅशनल एससी एसटी हब योजनेअंतर्गत अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा)

प्रशिक्षण विभाग, इंडो जर्मन टूल रूम पी-३१, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, चिकलठाणा, औरंगाबाद ४३१००६ (महाराष्ट्र) दूरध्वनी.क्र. (०२४०) २४८६८३२,

२४७०५४१. Email: training@igtr-aur.org website: www.igtr-aur.org